

**TILAK MAHARASHTRA VIDYAPEETH, PUNE**  
**M.A. YOGA**  
**EXAMINATION : APRIL/MAY-2024**  
**FIRST SEMESTER**  
**Sub. : Basics of Ayurveda - I (104)**

Date: 09/05/2024

**Total marks: 60**

**Time: 10.00 am to 12.30 pm**

## **Instructions:**

- 1) All questions are compulsory.
  - 2) Figures to the right indicate full marks.

**Q. 1. Multiple choice questions.**

(10)

- Pitta is mala of \_\_\_\_\_ Dhatu.
    - Rasa
    - Rakta
    - Mamsa
    - Meda
  - Ear is having \_\_\_\_\_ mahabhuta dominance.
    - Pruthvi
    - Jala
    - Vayu
    - Aakash
  - Pachan (Digestion) is function of \_\_\_\_\_.
    - Ranjak Pitta
    - Pachak Pitta
    - Saman Vayu
    - both b & c
  - Oja is derived from \_\_\_\_\_ Dhatu.
    - Rasa
    - Meda
    - Majja
    - Shukra
  - Vrukka is moolasthan of \_\_\_\_\_ strotas.
    - Mamsavaha
    - Medovaha
    - Majjavaha
    - Shukravaha
  - 'Kledavahan' is function of \_\_\_\_\_ mala.
    - Purish
    - Mutra
    - Sweda
    - Kha mala
  - \_\_\_\_\_ is not the type of Kapha Dosha.
    - Ranjak
    - Avalambak
    - Bodhak
    - Tarpak
  - Sheeta guna is present in \_\_\_\_\_ Dosha.
    - Vata
    - Pitta
    - Kapha
    - both a & c
  - Function of Purisha is \_\_\_\_\_.
    - Vayu dharan
    - Agni dharan
    - Avashthamba (Deha Dharan)
    - all of above

10. There are total \_\_\_\_\_ number of mahabhooota.

  - a) 3
  - b) 5
  - c) 7
  - d) 8

**Q. 2. Write the answers in short (Any Four)**

(20)

- 1) Rasa Dhatu
  - 2) Types of Vata Dosha
  - 3) Functions of Kapha Dosha according to their types
  - 4) Asthi Dhatu
  - 5) Annavaaha strotas
  - 6) Sweda mala

**Q. 3. Write the answers in brief (any two)**

(30)

- 1) Explain Pitta Dosha in detail with its importance in health.
  - 2) Explain Samanya Vishesh Siddhant in detail.
  - 3) Explain Loka-purusha Siddhant in detail.

मराठी रूपांतर

**सूचना :** १. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.  
२. उजवीकडील अंक त्या प्रश्नांचे गण दर्शवितात.

## प्र.१. योग्य पर्याय निवडा.

(30)

१. पित हा कोणत्या धातुचा मल आहे?

  - अ) रस
  - ब) रक्त
  - क) मांस
  - ड) मेद

२. कान (कर्ण) यामध्ये ..... महाभूताचे आधिक्य आहे.

  - अ) पृथ्वी
  - ब) जल
  - क) वायु
  - ड) आकाश

३. अन्नपत्रन हे ..... चे कर्म आहे.

  - अ) रंजक पित
  - ब) पाचक पित
  - क) समान वायु
  - ड) ब व क

४. ओजाची निर्मिती ..... पासुन होते.

  - अ) रस
  - ब) मेद
  - क) मज्जा
  - ड) शुक्र

५. ..... स्त्रोतसाचे मूलस्थान ‘वृक्ष’ आहे

  - अ) मांसवहं
  - ब) मेदोवहं
  - क) मज्जावहं
  - ड) शुक्रवहं

६. क्लांदवहन हे ..... मलाचे कार्य आहे.

- |   |                |
|---|----------------|
| अ) पुरीष                                  | ब) मूत्र       |
| क) स्वेद                                  | ड) ख-मल        |
| ७. खालीलपैकी कोणता कफ दोषाचा प्रकार नाही. |                |
| अ) रंजक                                   | ब) अवलंबक      |
| क) बोधक                                   | ड) तर्पक       |
| ८. शीत गुण ..... दोषामध्ये आहे.           |                |
| अ) वात                                    | ब) पित्त       |
| क) कफ                                     | ड) अ व क       |
| ९. पुरीषाचे कार्य ..... आहे.              |                |
| अ) वायु धारण                              | ब) अग्नि धारण  |
| क) अवष्टंभ (देह धारण)                     | ड) यापैकी सर्व |
| १०. एकूण ..... महाभूत आहेत                |                |
| अ) ३                                      | ब) ५           |
| क) ७                                      | ड) ८           |

**प्र.२. टिपा लिहा (कोणतेही चार)**

(२०)

- १) रस धातु
- २) वात दोषाचे प्रकार
- ३) कफ दोषाच्या प्रकारानुसार त्यांचे कर्म लिहा.
- ४) अस्थि धातु
- ५) अन्नवह स्रोतस
- ६) स्वेद मल

**प्र.३. यापैकी कोणतेही दोन लिहा.**

(३०)

- १) पित्तदोषाचे विस्तृतपणे वर्णन करा व त्याचे आरोग्यविषयक महत्त्व लिहा.
  - २) ‘सामान्यविशेष’ सिद्धांत वर्णन करा.
  - ३) ‘लोक-पुरुष’ सिद्धांत वर्णन करा.
-